

September 3, 2022

BSE Limited Corporate Relationship Department P.J. Tower, Dalal Street, Mumbai – 400001.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 514183

Sub: Advertisement in Newspapers regarding convening of 32nd Annual General Meeting (AGM) and Information on Book Closure with respect to Dividend and AGM.

We hereby submit copies of newspaper publication informing the Members regarding 32nd Annual General Meeting (AGM), Book Closure Dates for Dividend and AGM and other information.

Further, please note that there have been following typographical errors in Mumbai Lakshadweep edition dated September 3, 2022 and this regards, corrigendum shall be published:

- 1. Date of Notice is mentioned as September 4, 2020 instead of September 2, 2022
- 2. Name of Company Secretary and Compliance Officer is mentioned as Nevil Avlani instead of Harshita Shetty.

This is for your information and records.

Thanking you,

For Black Rose Industries Limited

Harshita Shetty

Company Secretary and Compliance Officer

GOVERNMENT OF TAMIL NADU

FINANCE DEPARTMENT,

CHENNAI-9

PRESS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of

8.86% Tamil Nadu Government Stock, 2022 issued in terms of

the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification

No.236(L)/W&M-II/2012, dated September 27, 2012 will be repaid

at par on October 03, 2022 with interest due up to and including

October 02, 2022. In the event of a holiday being declared on the

aforesaid date by any State Government under the Negotiable

Instruments Act. 1881, the loan will be repaid by the paying offices in

that State on the previous working day. No interest will accrue on

As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities

Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered

holder of Government Security held in the form of Subsidiary

General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account

or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the

relevant particulars of his bank account or by credit to the account

of the holder in any bank having facility of receipt of funds through

electronic means. For the purpose of making payment in respect of

the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to

the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of

India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

However, in the absence of relevant particulars of bank account/

mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 8.86% Tamil Nadu

Government Stock 2022, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under:-

"Received the Principal due on the Certificate".

It should be particularly noted that at places where the treasury

work is done by a branch of the State Bank of India, the securities

if they are in the form of Stock Certificates, should be tendered at

the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-

Holders who wish to receive payment at places other than those

where the securities have been enfaced for payment should send

them duly discharged to the Public Debt Office concerned by

Registered and Insured Post. The Public Debt Office will make

payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or

branch of State Bank of India conducting Government Treasury work

N. MURUGANANDAM

Additional Chief Secretary to Government,

Finance Department, Chennai-9.

Treasury

in the State of Tamil Nadu.

DIPR/917/Display/2022

the loan from and after October 03, 2022.

Dated: September 03, 2022

CIN: L17120MH1990PLC054828 Regd. Office: 145/A, Mittal Tower, Nariman Point, Mumbai Tel: +91 22 4333 7200 | Fax: +91 22 2287 3022

mail: investor@blackrosechemicals.com | Website: www.black

NOTICE REGARDING 32ND ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE INFORMATION Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio Visua Means ("OAVM") on Thursday, 29th September, 2022 at 11:30 a.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circulars No. 14 2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 02/2022 dated 5th May, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as 'relevant circulars'), to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Member

under Section 103 of the Companies Act, 2013. In compliance with the relevant circulars, electronic copies of the Notice of the AGN and Annual Report 2021-22 will be sent to all the members of the company whose e mail address are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at www.blackrosechemicals.com, on the website of the stock exchange i.e. BSE Limited at www bseindia com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Manner of registering/updating e-mail address(es) and Bank Account Details:

participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quoru

Members holding shares in physical mode, who have not registered/updated the mental address and bank details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested, are required to register/ update their details by submitting Form ISR-1 available on website of the Company at www.blackrosechemicals.com duly filled and signed alongwith requisite supporting documents to Satellite Corporate Services Private Limited, A/106-107, Dattani Plaza, East West Industrial Compound, Andheri Kurla

Road, Near Safed Pool, Saki Naka, Mumbai - 400 072. Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their e-mail address and update their bank account details with the Depository Participants ("DP") with whom they maintain their demat account(s).

Manner of casting vote(s) through e-voting and joining of AGM through VC/OAVM Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of AGM through electronic voting system (e-voting). The manner of voting, including voting remotely ('remote e-voting') by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in Notice of AGM. The details will also be available on the website of the Company a www.blackrosechemicals.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM. The login credentials for casting vote(s) through evoting and joining virtual meeting are requested to follow instructions given in the Notes to Notice of AGM. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Manageme and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, September 23, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and determining the entitlement of shareholders to the dividend.

The Board of Directors at its meeting held on May 4, 2022 has recommended final dividend of ₹ 0.55 paise per equity share and a one-time special dividend of ₹ 0.20 paise per equity share of face value of 1/2 each. The dividends, if approved, by the members at the AGM, will be paid electronically to the members who have updated their bank account details for receiving dividend through electronic mode. For members who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts wi be sent to them at their registered address.

Pursuant to Income Tax Act, 1961, as amended by Finance Act 2020, dividend income

shall be taxable in the hallos of the shallonders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend to be paid to shareholders. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholder and the documents submitted by them to the Company at its e-mail id investor@blackrosechemicals.com on or before the Record Date i.e. Thursday, 22nd September, 2022.

shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote(s) though remote e-voting or e-voting during the AGM.

For Black Rose Industries Limite

Company Secretary and Compliance Office

ISSUE CLOSES ON#

Date: September 2, 2022

and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated August 16,2022 (the "Letter of Offer" or "LOF") filed with the stock exchange, namely National Stock Exchange of India Limited ("NSE") and with the Securities and Exchange Board of India ("SEBI") for information and dissemination on the SEBI's website pursuant to the proviso to Regulation 3 of the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI ICDR Regulations").



This advertisement cum corrigendum is for information purposes only and neither constitutes an offer or an invitation or a recommendation to purchase, to hold or sell

securities nor for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein

Place: Mumbai

TEMBO GLOBAL INDUSTRIES LIMITED

Corporate Identification Number:L24100MH2010PLC204331

Our Company was originally incorporated as "SAKETH EXIM PRIVATE LIMITED" at Mumbai, Maharashtra as a Private Limited Company under the provisions of Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated June 16, 2010 bearing registration number 204331 issued by Registrar of Companies, Maharashtra, Mumbai. Subsequently, the name of our Company changes to "Saketh Exim Limited" on account of conversion from private company into public company consequent to effect legal status in accordance with Fresh Certificate of Incorporation Consequent Upon Conversion to Public Limited Company dated December 19, 2017 issued by Registrar of Companies, Mumbai. Further, name changed to "Tembo Global Industries Limited" in accordance with fresh certificate of incorporation pursuant to name change dated March 13, 2020 issued by Registrar of Companies, Mumbai. Our Company was listed on Emerge Platform of National Stock Exchange of India Limited on August 13, 2018 vide listing and trading approval from National Stock Exchange of India Limited dated August 13, 2018. Further, our Company migrated to main board of National Stock Exchange of India Limited vide listing and trading approval dated April 23,2021.

Registered Office: Plot No- PAP D- 146/ 147, TTC MIDC, Turbhe, Navi Mumbai-400705, India Tel: +91 22 6723 1000; E-mail:md@tembo.inWebsite: www.tembo.in

Contact Person: Ms. Tasneem Husain Marfatia, Company Secretary & Compliance Officer OUR PROMOTERS: Fatema Kachwala, Sanjay Patel, Smita Patel and Taruna Patel

ISSUE OF UPTO 36,16,560 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ 100 EACH INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 90PER RIGHTS EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING TO RS.3,616.56* LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF NINE(9) RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY TWENTY FIVE (25) FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON AUGUST 10, 2022(THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS ₹ 100 WHICH IS 10 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 159 OF THE LETTER OF OFFER.

LAST DATE FOR ON MARKET

RENUNCIATION**

* Assuming full subscription Issue Programme*:

ISSUE OPENED ON

Monday,	Monday,	Tuesday,		
August 22, 2022	August 29, 2022	September 20, 2022		
*Pursuant to the January 22, 2020 – Rights Issue Circular, SEBI has introduced the concept of credit of Rights Entitlements into the demat accounts of the Eligible Equity				

Shareholders, which can be renounced by them by way of On Market Repunciation or Off Market repunciation, Further, the credit of Birthts Entitlements and Allotment of Rights Equity Shares shall be made only in dematerialised form. Investors are encouraged to carefully follow all the necessary requirements under the Rights Issue Circulars (as defined hereinafter) and ensure completion of all necessary steps in providing/updating their required details in a timely manner. For details, see "Terms of the Issue" on page 159 of the Letter of offer.

**Eligible Equity Shareholders are requested to ensure that renunciation through off-market transfer is completed in such a manner that the Rights Entitlements are credited to the demat account of the Renouncee(s) on or prior to the Issue Closing Date.

The Board of Directors or a duly authorized committee thereof will have the right to extend the Issue period as it may determine from time to time but not exceeding 30 (thirty) days from the Issue Opening Date (inclusive of the Issue Opening Date), Further, no withdrawal of Application shall be permitted by any Applicant after the Issue

THE ISSUE PRICE OF EACH EQUITY SHARE IS 10 TIMES TO THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE.

*Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!! Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account. For details, check section on ASBA below.

In accordance with Regulation 76 of the SEBLICDR Regulations, the SEBLIGIBLE SEAL Circulars and the ASBA Circulars, all investors desiring to make an application in this Issue are mandatorily required to use the ASBA process, who are holding the equity shares of our company as on the record date i.e. August 10, 2022. Investors should carefully read the provisions applicable to such applications before making their application through ASBA. For details, please see "Procedure for Application through the ASBA Facility" on page 161 of the LOF.

Please note that in accordance with Regulation 77A of the SEBI ICDR Regulations read with the SEBI Rights Issue Circulars, the credit of Rights Entitlements and Allotment of Equity Shares shall be made in dematerialised form only. Accordingly, Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form as on Record Date and desirous of subscribing to Equity Shares in this Issue are advised to furnish the details of their demat account to the Registrar or our Company at least two Working Days prior to the Issue Closing Date, to enable the credit of their Rights Entitlements in their respective demat accounts at least one day before the Issue Closing Date. The

Shareholder who failed to provide their demat details in the stipulated time then their rights entitlement shall lapse and shall not be eligible to apply in this issue. Prior to the Issue Opening Date, the Rights Entitlements of those Eligible Equity Shareholders, among others, who hold Equity Shares in physical form, and whose demat account details are not available with our Company or the Registrar, shall be credited in a demat suspense escrow account opened by our Company.

Notice to Investors (Corrigendum to extension of Right issue closing date upto 20th September, 2022) The company hereby informs the extension of the last date for making an application for the Rights Equity Shares of the Company by fifteen (15) days i.e from 05th

September, 2022 to 20th September, 2022. The said extension period as stated above is within the applicable regulations prescribed in this regard in terms of Securities and Exchange Board of India (Issue of Capital

and Disclosure Requirements) Regulations 2018 and Companies Act 2013. We have intimated to National Stock Exchange and updated the same on the website of RTA www.bigshareonline.com, Lead Manager at www.fedsec.in, and our

Company's website at www.tembo.in COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER **LEAD MANAGER TO THE ISSUE** REGISTRAR TO THE ISSUE

FEDEX SECURITIES PRIVATE LIMITED CIN: U67120MH1996PTC102140 B7. Jay Chambers, Davaldas Road,

Vile Parle East, Mumbai - 400057 Tel. No.: +91 22 26186966; E-Mail: mb@fedsec.in

Contact Person: Yash Kadakia Website: www.fedsec.in SEBI Reg. No.: INM000010163

Date: September 02, 2022

Place: Navi Mumbai

Bigshare Services Private Limited Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mumbai – 400093.

Mahakali Caves Road, Andheri (East), Contact Details: +91-22-62638200/22 Email Address:

rightsissue@bigshareonline.com: Website:www.bigshareonline.com; Contact Person: Mr. Vijay Surana; SEBI Registration Number: INR000001385

Plot No- PAP D- 146/ 147, TTC MIDC, Turbhe, Navi Mumbai-400705, India; Tel No: + 91 22 27620643. E-mail: cs@sakethexim.com

MsTasneem Husain Marfatia

Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue/ post-Issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the application form, or the plain paper application, as the case may be, was submitted by the investor.

For Tembo Global Industries Limited On behalf of Board of Directors

Tasneem Husain Marfatia

Company Secretary and Compliance Officer Our Company is proposing, subject to requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer with the Securities and Exchange Board of Indiaand National Stock Exchange of India Limited. The Letter Of Offer shall be available on website of SEBI at www.sebi.gov.in; the

BLACK ROSE INDUSTRIES LIMITED

Hindusthan National Glass & Industries Limited

CIN: L26109WB1946PLC013294 Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata - 700 001, India | Tel: (91)(33)2254-3100 Fax (91)(33)2254-3130 | Email: cosec@hngil.com | Website: www.hngil.com Information Regarding 76th Annual General Meeting

Members are hereby informed that the 76th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of the Company will be held on Wednesday, 28th September, 2022 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in conformity with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules thereunder read with the Circulars issued by the Ministry of Corporate

Affairs, Government of India and Securities and Exchange Board of India.
The Notice convening the 76th AGM along with Annual Report of the Company will be sent to the Shareholders in accordance with the applicable laws/ circulars on their sent to the shareholders in accordance with the applicable laws citizans of their e-mail ids registered with the Depository Participants (DPs)/ the Company in due course and will also be made available on Company's website i.e. www.hngil.com and on the website of the BSE, NSE & CSE, where the Company's shares are listed. Shareholders who have not yet registered their email addresses are requested to

register the same with their DPs, in case the shares held are in dematerialized form, and with our Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. Maheshwari Datamatics Private Limited (MDPL), in case the shares held are in physical form, by visiting the link: http://mdpl.in/form and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Folio No., Name, E-mail ID, Mobile No., image of Self attested Pan Card and share certificate in PDF/JPG/JPEG/PNG/GIF format (upto 1 MB). An E-mail Registration-cum-Consent Form will also be enclosed

with notice of the 76th AGM.

Shareholders will have an opportunity to cast their votes remotely or during the AGM. on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system The manner of remote e-voting and e-voting during the AGM will be provided in the Notice of the AGM.

For Hindusthan National Glass & Industries Ltd.

(Mukund Chandak) Company Secretary and Compliance Officer

Birlasoft Limited

Corporate Identity Number: L72200PN1990PLC059594

Registered Office: 35 & 36, Rajiv Gandhi Infotech Park, Phase - I, MIDC, Hinjawadi, Pune – 411057.

Contact person: Sneha Padve, Company Secretary; Tel.: +91-20-66525000; Fax: +91-20-66525001; E-mail: contactus@birlasoft.com; Website: www.birlasoft.com

((CK BIRLA GROUP

Place : Kolkata

Dated: 11.08.2022

birlasoft

Challenge The Norm

N



POST BUYBACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS/ BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF **BIRLASOFT LIMITED**

This post Buyback public announcement ("Post Buyback Public Announcement") is being made in compliance with Regulation 24(vi) and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") regarding completion of the Buyback. This Post Ruyback Public Announcement should be read in continuation of and in conjunction with (a) the Public Announcement that was published on July 5, 2022 ("**Public** Announcement"); (b) the Letter of Offer dated July 30, 2022 along with form of acceptance cum acknowledgement ("Tender Form") and share transfer form (Form SH-4) ("Letter of Offer"); and (c) Offer Opening Advertisement that was published on August 10, 2022. All capitalized terms, unless defined herein, shall have the meaning ascribed to them in the Public Announcement and the Letter of Offer.

THE BUYBACK 1.1 Birlasoft Limited ("Company") had announced the Buyback of upto 7.800.000 (seven million eight hundred thousand only) fully paid-up equity shares of INR 2/-(Indian Rupees two only) each ("Equity Shares"), representing 2.79% of the total number of equity shares in the paid-up share capital of the Company, from the equity shareholders/ beneficial owners of the Company who hold Equity Shares as on the record date i.e. July 15, 2022 ("Record Date"), on a proportionate basis, through the "Tender Offer" route at a price of INR 500/- (Indian Rupees five hundred only) per Equity Share for an amount aggregating up to INR 3,900 million (Indian Rupees three thousand and nine hundred million only) (excluding transaction costs viz. brokerage costs, fees, turnover charges, applicable taxes such as buyback tax, securities transaction tax, goods and services tax, stamp duty, etc., expenses incurred or to be incurred for the Buyback like filing fees payable to the Securities and Exchange Board of India ("SEBI"), advisors/ legal fees, public announcement publication expenses, printing and dispatch expenses and other incidental and related expenses, etc. ("Transaction Costs")) ("Buyback Size", and such buyback of shares, the "Buyback"). The Buyback Size represents 24.97% and 16.32% of the aggregate of the fully paid-up equity share capital and free reserves of the Company as per the latest audited standalone and consolidated financial statements

of the Company as on March 31, 2022, respectively. 1.2 The Company adopted the tender offer route for the purpose of the Buyback. The Buyback was implemented using the "Mechanism for acquisition of shares through Stock Exchange" notified by SEBI vide circular CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 read with SEBI circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016 and SEBÍ circular SEBI/HO/CFD/DCR-III/CIR/P/2021/615 dated August 13, 2021, including any amendments thereof, issued by SEBI.

1.3 The tendering period for the Buyback Offer opened on Thursday, August 11, 2022 and closed on Friday, August 26, 2022. DETAILS OF BUYBACK

7,800,000 (seven million eight hundred thousand only) Equity Shares were bought back under the Buyback, at a price of INR 500/- (Indian Rupees five hundred only) per Equity Share.

The total amount utilized in the Buyback is INR 3,900 million (Indian Rupees three thousand and nine hundred million only), excluding Transaction Costs. 2.3 The Registrar to the Buyback i.e. Link Intime India Private Limited ("Registrar"), considered 68,954 valid bids for 65,718,567 (sixty five million seven hundred and eighteen thousand five hundred and sixty seven only) Equity Shares in response to the Buyback, resulting in the tender of approximately 8.4255 times the maximum

ı	nur	imber of Equity Shares proposed to be bought back. The details of the valid bids considered by the Registrar are as follows:				
	Sr. No.		No. of Equity Shares received in the Buyback	No. of Valid Bids	Total Equity Shares Validly Tendered	Response
ı	1	Reserved category for Small Shareholders	6,011,771	64,195	5,905,085	499.50%
1	2	General Category for all other Equity Shareholders	59,878,161	4,759	59,813,482	903.83%

65.889.932 68.954 Tota 65.718.567 842.55% 2.4 All valid bids were considered for the purpose of Acceptance in accordance with the Buyback Regulations and the Letter of Offer. The communication of acceptance,

rejection has been dispatched by the Registrar to the eligible Equity Shareholders on September 02, 2022. 2.5 The settlement of all valid bids was completed by Clearing Corporations on September 02, 2022. The Clearing Corporations have made direct funds payout to Eligible Shareholders whose shares have been accepted under the Buyback. If bank account details of any Eligible Shareholders were not available or if the funds transfer instructions were rejected by the Reserve Bank of India or relevant bank, due to any reason, then the amounts payable to the Eligible Shareholders will be transferred

to the concerned Seller Member for onward transfer to such Eligible Shareholders 2.6 Equity Shares accepted under the Buyback were transferred to the Company's demat account on September 02, 2022. The unaccepted Equity Shares have been returned to respective Seller Member / custodians by the Clearing Corporations on September 02, 2022. No Equity Shares held in physical form were validly tendered

or accepted under the Buyback The extinguishment of 7,800,000 (seven million eight hundred thousand only) Equity Shares is currently under process and shall be completed on or before

September 09, 2022

CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN

3.1 T	3.1 The capital structure of the Company, Pre-Buyback (i.e., as on the Record Date) and Post-Buyback, is as under:				
Sr.	Particulars	Pre Buyback		Post Buyback*	
No.	raiticulais	No. of Equity Shares Amount (in INR)		No. of Equity Shares	Amount (in INR)
1.	Authorised Share Capital	870,000,000 Equity Shares of INR 2/- each	1,740,000,000	870,000,000 Equity Shares of INR 2/- each	1,740,000,000
2.	Issued, Subscribed and Fully Paid-Up Share Capital	280,005,422 Equity Shares of INR 2/- each	560,010,844	272,205,422 Equity Shares of INR 2/- each	544,410,844

Paid-Up Share Capital Subject to extinguishment of 7,800,000 Equity Shares

3.2 Details of Shareholders from whom Equity Shares exceeding 1% of the total Equity Shares that have been accepted under the Buyback are as under

Sr. No.	Name	Number of Equity Shares accepted under Buyback	Equity Shares accepted as a % of total Equity Shares bought back	Equity Shares accepted as a % of total Post Buyback Equity Shares
1.	Axis Mutual Fund Trustee Limited A/C Axis Mutual Fund A/C - Under Multiple Schemes	1,122,961	14.40%	0.41%
2.	Aditya Birla Sun Life Trustee Private Limited A/C - Under Multiple Schemes	541,885	6.95%	0.20%
3.	ICICI Prudential Mutual Fund - Under Multiple Schemes	503,608	6.46%	0.19%
4.	L&T Mutual Fund Trustee Limited - Under Multiple Schemes	385,878	4.95%	0.14%
5.	Ashish Dhawan	280,006	3.59%	0.10%
6.	Nippon Life India Trustee Ltd - A/C Nippon India Small Cap Fund	261,655	3.35%	0.10%
7.	Tata Mutual Fund - Under Multiple Schemes	221,987	2.85%	0.08%
8.	Bavaria Industries Group AG	160,495	2.06%	0.06%
9.	Edelweiss Trusteeship Co Ltd AC- Edelweiss MF AC - Under Multiple Schemes	121,393	1.56%	0.04%
10.	Ellipsis Partners LLC	117,049	1.50%	0.04%
11.	Government Pension Fund Global	110,526	1.42%	0.04%
12.	Vanguard Emerging Markets Stock Index Fund, A Series of Vanguard International E	105,488	1.35%	0.04%
13.	Abakkus Emerging Opportunities Fund-1	103,677	1.33%	0.04%
14.	Vanguard Total International Stock Index Fund	95,639	1.23%	0.04%
15.	Abu Dhabi Investment Authority - Stable	92,112	1.18%	0.03%
16.	State Street Emerging Markets Small Cap Active	87.233	1.12%	0.03%

Non-Lending QIB Common Trust Fund

3.3 The shareholding pattern of the Company, Pre-Buyback (i.e., as on the Record Date) and Post-Buyback, is as under:				
Category of Shareholder	No. of Shares Pre-Buyback	% to the existing Equity Share capital	No. of Shares Post-Buyback*	% to the existing Equity Share capital*
Promoters and persons acting in concert	112,905,785	40.32	112,905,785	41.48
Shareholding of the Non Promoter(s):	167,099,637	59.68		
Foreign Investors (including Non Resident Indians/ FIIs/ Foreign Nationals/ Foreign Corporate Bodies	47,539,049	16.98	159,299,637	58.52
Financial Institutions/ Banks & Mutual Funds/ Insurance Co.	55,392,969	19.78		
Others (Individuals, Bodies Corporate, Employees, etc.)	64,167,619	22.92	J	
Total	280 005 422	100 00	272 205 422	100.00

* Subject to extinguishment of 7,800,000 Equity Shares.

Sd/-

Dharmander Kapoor

CEO & Managing Director

4. MANAGER TO THE BUYBACK

Kotak Mahindra Capital Company Limited kotak[®]

Address: 27BKC, 1st Floor, Plot No. C-27, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051 **Tel. no.:** +91-22-4336-0128 Fax no.: +91-22-6713-2447

Email: birlasoft buyback@kotak.com Contact person: Mr. Ganesh Rane SEBI Registration: INM000008704 Validity Period: Permanent Registration

DIRECTOR'S RESPONSIBILITY In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Buyback Public Announcement and confirms that this Post Buyback Public Announcement contains true, factual and material information and does not contain

Sd/-

Ashok Kumar Barat

For and on behalf of the Board of Directors of Birlasoft Limited

Director DIN: 00492930 Date: September 2, 2022

Company Secretary

Membership No. A9678 Date: September 2, 2022

Sd/-

Sneha Padve

Place: Pune

DIN: 08443715 Date: September 2, 2022 Place: Noida Place: Mumbai website of NSE at www.nseindia.com; website of the Company at www.tembo.inand the website of the Lead Manager www.fedsec.in. Investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 21 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. The announcement does not constitute an offer of Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States and any Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States.

TATA Power-DDL invites tenders as per following details: Last Date & Time Estimated Availability of Rid Submission/ Tender Enquiry No. Cost/FMD of Bid Date and time of Work Description (Rs.) Document Opening of bids TPDDL/ENGG/ENQ/200001459/22-23 Two year RC for Meter Replacement & 1.28 Crs/ 24.09.2022;1500 Hrs/ 03.09.2022 ,60,000 24.09.2022;1530 Hrs TPDDL/ENGG/ENQ/200001457/22-23 1.52 Crs/ 26 09 2022·1500 Hrs 05.09.2022

A Tata Power and Delhi Gover

NOTICE INVITING TENDERS

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED

Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009

Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-ddl.com CIN No.: U40109DL2001PLC111526, Website: www.tatapower-ddl.com

Performance Based Contract For Materia Management & Associated Work. 1,90,000 26.09.2022;1600 Hrs Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-ddl.com→Vendor Zone → Tender / Corrigendum Documents Contracts - 011-66112222

राज्यात होणारी फिफा महिला फुटबॉल विश्वचषक र-पर्धा प्रेरणादायी ठरेल - गिरीष महाजन

मुंबई, दि.२ : राज्यात १७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२ चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असून ही स्पर्धा भारतीय मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी

सह्याद्री अतिथीगृह येथे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मंत्री श्री.महाजन बोलत होते. मंत्री श्री.महाजन म्हणाले, १७ वर्षाखालील फिफा महिला फूटबॉल विश्वचषक २०२२ या रपर्धेत भारत, चीन, जपान, मोरोक्को, नायजेरिया, टांझानिया, कॅनडा, मेक्सिको, यूनायटेड स्टेट्स, ब्राझील, चिली, कोलंबिया, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन हे १६ देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील एकूण पाच सामने राज्यात होणार आहेत. नवी मूंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियम आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या मैदानावर हे सामने होणार आहेत.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नवी मुंबई प्रोत्साहित करून लोकांमध्ये उत्साह महानगरपालिकेतील विविध विभागांशी संबंधित अधिकारी यांना मंत्री श्री.महाजन यांनी प्रत्येक विभागाच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपात्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असल्याने देशातील अतिमहत्त्वाचे लोक हे सामने पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामूळे विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्टेडियम, वाहतूक, निवास, स्रुशोभीकरण, अग्निशमन व्यवस्था व रस्त्याची दूरञ्स्ती, वैद्यकीय व्यवस्था, स्पर्धा प्रसिद्धी, विविध समित्यांचे गठन आदी विषयांचा आढावा मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी घेतला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, स्पर्धा केवळ सहभागी खेळाडूंनाच फायद्याची नाही तर संबंधित यजमान राष्ट्रांसाठीही खुप मोलाची ठरणार आहे. या महिला विश्वचषकाने तळागाळातील अधिक तरुण मूर्लींना फूटबॉल खेळण्यासाठी

निओजेम इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७

नोंद.कार्या.: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९१

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. निओ**जेम इंडिया लिमिटेड** (कंपनी) (**सीआयए**न

एल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७) च्या सदस्यांची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शक्रवा**

३० सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.३०वा. (भाप्रवे), कंपनीचे नोंदणीकत कार्यालय: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलर्र

कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६ येथे एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीए

सूचनेत नमुद विषयावर सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२०

... आणि १३ एप्रिल, २०२० (यापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार दु–मार्ग व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)

अन्य दकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. ३१वी एजीएमची सचना व वार्षिक अहवाल २०२१

२२ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी आणि ठेवीदार यांच्याकडे २ सप्टेंबर, २०२

रोजी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकत

कंपनीचे वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्यामध्ये सूचना व ३१व्या एजीएमचे स्पष्टीकरण अहवाल नमुद आहे

कंपनीच्या <u>https://www.neogemindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा तसेच एजीएम दरम्यान ई–वोटिंग एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या विषयासंदर्भा

सुविधा दिलेली आहे आणि कंपनीने विद्युत स्वरुपाने सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की. त्यांनी एजीएम सचना व वार्षिव

अहवाल २०२१-२२ विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांची विनंती खालील तपशील/दस्तावेजासह शुक्रवार

२३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेपर्यंत investor@neogemindia.com वर ई-मेल करावे

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्रा

स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी

सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत

पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) पाठवावे

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांना रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड

मिळाले नाही त्यांनी त्यांचे नोंदणीकत ई-मेल वर त्यांना आलेले सरुवातीचे पासवर्ड पन्हा घ्यावे आणि जर त्यांचे

ई-मेल नोंद नसल्यास त्यांनी evoting@nsdl.com वर ई-मेल करावा ज्यात डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ

क्रमांक, पॅन, नाव व नोंदणीकृत पत्ता नमुद करून पाठवावे. सदस्य एनएसडीएलच्या ई-वोटिंग प्रणालीने म

धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड

सीआयएन : एल५१९००एमएच१९७८पीएलसी०२०७२५ गौंदणीकृत कार्यालयाचा पत्ता: ५०४, रहेजा सेंटर, २१४, गरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१. कांपीट कार्यालयाचा पत्ता: १२०६, रहेजा सेंटर, २१४, गरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१. दुरस्वनी: २२८४५५०, २२८३५५१२। प्रेल्य: २२८७१९५५ ई-मेल: cosecdifl@gmail.com; वेबसाईट: www.dhootfinance.com

याद्वारे सूचना रेण्यात येत आहे की कंपनीची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण समा ('एजीएम') मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रंजी दुपारी २:३० वाजता (भाग्रवे) विहिड्ओ कॉन्फरिन्सेन्सं ('व्हीसां')/अन्य वृक्षआव्य माध्यम (ग्रेणस्वीएम') द्वारे, १३ अॉगस्ट, २०२२ च्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय विचारिवमर्थ करण्याकरिता होणार आहे, कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, ५ में, २०२०, ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १३ प्रिल २०२०, १३ प्रामेल १३ जानेवारी २०२१ र्वाणसेक आणि ५ में २०२० सहकार मंत्रालय ('एमसीए') आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ में २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ में २०२२ नुसार वार्षिक अहवात २०२१ –२२, वरील एजीएमची सूचना, संचातकांचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि ३१ मार्च २०२२ रंजी संपतेल्या वर्षकरित (अंवरापिदीत आर्थिक विवरणे आणि प्रकटीकरण यासह अन्य बार्बीच्या ईमेल आयडीवर पाठविण्यात आल्या आहेत. ज्या भागधारकांचे ई-मेल नॉदणीकृत होते आणि ते कंपनीच्या www.dhootfinance.com वेबसाइटवर फायनान्शियल विभागांतर्गत पोस्टर केले जातत्वत, उपरोत्त एचरीस आणि अहवान उपरोत्त राजीस्व १३०२० २० वा वार्षिक अहवान. २ स्टेंबर केला उपरोत्त एचरीस १००२० २० वा वार्षिक अहवान. २ स्टेंबर अपरेत एचरीस १००२० २० वा वार्षिक अहवान. २ स्टेंबर अपरेत एचरीस १००२० २० वा वार्षिक अहवान. २ स्टेंबर अपरेत एचरीस १००२० २० वा वार्षिक अहवान. २ स्टेंबर स्वार्य १००० २००२ वा वार्षिक अहवान. २ स्टेंबर केला उपरोत्त प्राप्ती केला अहवान. १ स्टेंबर केला उपरोत्त प्राप्तीक विवर्ष अपरेत एचरीस १००२० २००२ वा वार्षिक अहवान. १ स्टेंबर प्रेतिक प्राप्ती अहवान. १ स्टेंबर विवर्ष अपरेत एचरीस १००२० २००२ वा वार्षिक अहवान. १ स्टेंबर विवर्ष आणि स्वर्णस्व विवर्ष स्वर्णस्व १००० १००२ वा वार्षक अहवान. १ स्टेंबर प्राप्तीक विवर्ष स्वर्णस्व १००० १००२ वा वार्षक अहवान.

उपरोक्त एमसीए आणि सेबी च्या परिपत्रकांनुसार, एजीएम सूचनेसह २०२१–२०२२ चा वार्षिक अहवाल, २ सप्टेंबर, २०२२ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी किंवा तिच्या निबंधकाकडे आणि हस्तांतर प्रतिनिधी, लिंक इनटाइम

इंडिया पायव्हेट लिमिटेड ('लिकटाइम') किंवा डिपॉझिटरीज कडे नोंदणीकत आहेत त्यांना डलेक्टॉनिक पद्धतीने पातवले

भेले आहेत. त्यांपुप सूचनेसह २०२१–२०२२ चा वार्षिक अहवात कंपनीच्या वेबसाइट www.dhootfinance.com बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bscindia.com आणि एनएसडीएलच्या रिमोट ई-व्होटिंग वेबसाइट https: /www.evoting.nsdl.com/ वर देखील उपलब्ध आहे. त्यानुसार, या एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे आणि कंपनी कायदा, २०९३ (अधिनयम) आणि सेबी (लिस्टिंग ऑस्टिंगेशून

डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीचे पालन करून, कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीए द्वारे आयोजित केली जाईल, सदर परिपत्रकांनसार परवानगी दिल्याप्रमाणे कंपनीने प्रचलित कोविड-१९ साथीच्य

जानिक विकास के प्राचित है। त्यां विकास के अहवात २०२१ – २२ वी कागवी प्रत भाषाधारकांना पाठवती नाही. परिस्थिती लक्षात धेता वार्षिक अहवात २०२१ – २२ वी कागवी प्रत भाषाधारकांना पाठवती नाही. सदस्यांना विनती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल आयडी लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेडकडे नॉटाणीकृत करावे जर त्याच्याकडे शेलसे सारतिक स्वकासा असतीत कीवा त्यांच्याकडे हे सेस्ट स्वक्षपता केअस असतीत तर त्यांच्या संबंधित ही डीपीकडे. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नॉट्णीकृत केलेले नाही ते वार्षिक अहवाल, ई-मतदान सूचना आणि लॉगिन

केडेन्शियल्ससह एजीएम सचना मिळविण्यासाठी खालील कागदपत्रांसह rnt helndesk@linkintime co in ार ईमेल विनंती पाठव शकतात: (अ) शेअर्स वास्तविक स्वरूपात असल्यास, कपया फोलिओ क्रमांक, नाव, भा वर इनल ।वनता भावतु शकतात: (अ) शंअस वास्तावक स्वरूपात असंत्यास, कृपया फालिओ क्रमांक, नाव, भा प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत आणि कोणताही पत पुरावा द्या; (ब) शेअर्स डिमेंट स्वरूपात असल्यास, कृपया डीपीआयडी-क्लायट आयडी (८ अंकी आयडी + ८ अंके क्लायंट आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत, पॅन कार्ड आणि पराचा कोणताही पुरावा प्रदान करा.

रम्यान ई-व्होटिंग प्रणालीदारे मत देऊ शकतात. भागधारकांसाठी आवश्यक माहिती कंपनीच्या वेबसाइटवर ठेवली जा

आणि भागधारकांना इंभेजद्वारे देखील पाठविली जाते. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहमागी होणाऱ्या सदस्यांची गणान अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल. ई-बोटिंगसाठीच्या सूचना, एजीएममध्ये उपस्थित राहणे आणि इतर सूचना कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट केल्या जातात आणि भागधारकांना इंभेलद्वारे पाठवल्या

जातात ज्यांचा ईमेल आयुडी आमच्याकडे नोंदणीकत आहे. एजीएममध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा हक

असलेल्या सदस्याला मतदानासाठी स्वतःच्या ऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी किंव

प्रॉक्सी नियक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सी कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही, यावेळी एजीएम व्हीसी/

गोएव्हीएम् द्वारे होत् असल्याने, सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती दिली जाते आणि त्यानुसार, प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा

उपलब्ध होणार नाही.
कंपनी (ययनस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचिता अधिनियमाच्या कलम १०८ नुसार,
कंपनी (ययनस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अंग्रड डिस्वलीजर
विकायसमेंट्स) रेप्येलेशन्स २०१५, कृष्या लक्षात ठेवा की: एजीएमच्या सूचनेमच्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांच्या
समासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नत देण्याची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतिने मतदानाद्वादे व्यवसायावर विभर्ष करता येतो. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग प्लंटफांमं प्रदान करप्यासाठी आणि व्हीसी/
ओएव्हीएमदारे एजीएममच्ये माग घेण्यासाठी आणि तेथे मतदान करप्यासाठी एलएसडीएलच्या सेवा प्रदान केल्या आहेत.
वार्षिक अहवाल २०२१-२२ चा एक माग म्हणून स्थिकल्यालम्क विधानासह नोटीस पाठवणे आजपर्यंत ज्या भागधारकावे
ईमेल आयडी आमच्याकडे नोदणीकृत आहे त्यांना ईमेलद्वारे पूर्ण केले आहे. रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना
एजीएमच्या सूचनेमच्ये विल्या आहेत. सदस्यांनी खालील बार्बीची नोंट प्रयाची ही विनती.

अ) रिमोट ई–मतदान शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार राता इं नार्त्ताचा नारान्त्र, रह रात्य-४, २०२२ राजा राज्याजी ठाउँ जा त्याच्या (त्याच्या) सुरू होता चारा प्राप्त १५ सप्टेंबर, २०२२ रोजी साथ. ५.०० वा. (भाग्रवे) समाप्त होईल. दि २६ सप्टेंबर २०२२ रोजी साथ. ५.०० वा. (भाग्रवे) पर्यंत रिमोट ई-व्होटिंगला परवानगी नाही. ई-व्होटिंगची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत् दिले नाही अशा व्हीसी/ओएब्हीएम मार्फत उपस्थित राहणाऱ्या

सदस्यांना सभेत आपला मतदानाचा हक्क बजावता येईल. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला बैठकीत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली

(व) एजीएम सुवनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर मतदानासाठी सदस्यांची पात्रता ठरवण्याची कट—ऑफ तारीख मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ आहे. ज्या व्यक्तीघे नाव समासदांच्या एंजिस्टरमध्ये किंवा डिपाझिटरीजद्वार ठेवलेल्या लागाधी मात्रकांच्या एंजिस्टरमध्ये केवले लागाधी मात्रकांच्या एंजिस्टरमध्ये केवले लागाधी मात्रकांच्या एंजिस्टरमध्ये केवल कट—ऑफ तार्वेखना नांदेवलेले असेल ती व्यक्ती एजीएसमध्ये स्पिटाई र-ह्योदींग किंवा ई—व्हां स्विचा यंज्या क्या स्वाव असेल. कोणतीही व्यक्ती जी एजीएम नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते

आणि कट–ऑफ तारखेला म्हणजे २० सप्टेंबर २०२२ रोजी शेअर्स धारण करत आहे, ती evoting@nsdl.co.in

आणो कट-आफ तारखंला म्हणाज २ सन्दर्भ २०२२ र शाजा अक्षम धारण करत आहे, तो एएणामाह्याजडा.co.iii वर विनंती पावृत्व लॉगिन केडोन्शियल्स मिळ्यू शकते. एजीएम यूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रतिक्रया. हो ई-मत्तवानाशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, कृपया एनएसडीएल वेबसाइट https://evoting.nsdl.com वर उपलब्ध 'मदत आणि एफ्एक्यू' विभागाला भेट द्या. वैकल्पिकारित्या, भागधारक भी अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल वांच्याशी amitv@nsdl.co.in/ ०२२-२४९९४३६० वर किंवा भी सागर घोसाळकर, सहाय्यव्यवस्थापक एनएसडीएल यांच्याशी sagar.ghosalkar@nsdl.co.in/ ०२२-२४९९४४५३/ १८००-

२२२–९९० वर संपर्क साधू शकतात. इ) याद्वारे सूचना देखील देण्यात आली आहे की त्याखाली बनवलेल्या नियमांसह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९९ आणि

ड) ग्राह्म सुक्ता देखील देखात वेण्यात आती आहे को त्याखातो बन्यतत्या नियमासह वावतत्या कायद्याच्या कल्म १५ आाण खहुख सुची विनियमांच्या नियम ४२ नुसार, कणाची संदर्भ नांच्या आणि मात्र हत्तातंत पुस्तत्व कुष्यात, २ सप्टेंबर २०२२ पासून ते मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पर्यंत बंद राहतील (दोन्ही दिवसांचा समावेश) अंतिम लामांश देख्यासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने, जर एजीएममध्ये घोषित केले असेल.
 इ) कंपानिया २०२१ – २२ वर्षाच्या संपूर्ण वार्षिक अहवातसाह सूचना कंपानिया आww.dhootfinance.com वेबसाइटवर फायनान्शियल विभागांतर्गत पोस्ट/प्रदर्शित केली आहे आणि ती विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी

ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in

-व्होटिंगच्या संदर्भात तकारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील: संपर्क व्यक्ती: १. मे.लिंव इ-स्त्राटाच्या सदमात राक्राराव ानास्वरूप करण्याचाठा जबाबदा स्थात्वात स्पक्त राज्यात. सपक्र व्यक्ता: १. न.शतः इनटाइस इंडिंग प्रायव्हेट लिमिटेड , इंमेल: mt.lelpdesk.@linkintime.co.in (कंपनीचे निबंधक आर्गि भाग हस्तांतर प्रतिनिधी) सी१०१, २४७ पार्क, एल. बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३,

दूरध्वनी. क्रमांक +९१ २२ ४९१८६२७०. ा) डिजिटल व्होटिंगद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित

राहणारे सदस्य ज्यांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे मते द्यावी लागतील त्यांनाच सभेत मतदानाचा अधिकार वापरता येईल. विशिष्ट सूचना उपलब्ध करून दिल्या.

एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ई-व्होटिंगचा निकाल एजीएम संपल्यानंतर ४८ तासांच्या

निकाल कंपनीच्या www.dhootfinance.com वर फायनान्शियल विभागांतर्गत वेबसाइटवर प्रदर्शित केला

आत अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या कोणत्याही संचालकाद्वारे जाहीर केला जाईल

(एनएसडीएल) च्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील पाठवावे.

देण्यासाठी लॉगइन आधारीत ओटीपी (एक वेळ पासवर्ड) सुद्धा वापरू शकतात

एमसीए परिपत्रक पाठविण्यात आले आहेत.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२२

निर्माण करण्याबरोबरच महिला फूटबॉलचे व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकेतील ठाणे व रायगड जिल्ह्यातील, शालेय विद्यार्थ्यांना हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहता येईल, असे नियोजन करण्याच्याही सुचना त्यांनी आयोजन समि तीला दिल्या. भारत २०२२ च्या स्थानिक आयोजन समितीने अशा प्रकारे आगामी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन घेतला आहे, जेणेक्खन देशाला अभिमान आणि गौरव मिळेल. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा विकासाचा एक केंद्रबिंद्र

देशातील

फुटबॉलचा

बदलण्यावर

विशेष भर

ढेण्यात आला

लॅंडर-केप

सही/

गौरव दोश

अध्यक्ष व व्यवस्थापकीय मंचाल

डीआयएन:००१६६७०

महिला

मागे ठेवण्यासाठी विविध उद्दिष्टे ठेवली गेली आहेत. फूटबॉल नेतृत्व आणि निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, अधिक मुलींना भारतात फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करणे, लहानपणापासून समान खेळाची संकल्पना सामान्य करून सर्वसमावेशक सहभागासाठी प्रयत्न करणे, भारतातील महिलांसाठी फूटबॉलचा दर्जा सुधारण्याची संधी निर्माण करणे, महिलांच्या खेळाचे व्यावसायिक मूल्य सुधारणे, प्रत्येक उद्दिष्टाची काळजी घेऊन स्थानिक आयोजन समितीने सर्व आघाड्यांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. असताना,

जाहीर नोटीस याद्वारे कळविण्यात येते की, श्रीमती साराह यशोदा कुंदर राहणारः बी/२०४, राहुल अपार्टमेन्ट, ५१, स्वामी विवेकानंद रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८. है निवृत्त गासकीय कर्मचारी दिनांक ०५/११/२०२१ रोजी मयत झाली मृत्यूपश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत

आहे. अशा प्रकारे सकारात्मक वारसा

(विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व वय मृत व्यक्तीशी नाते लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमुद करावीत) ऑलन डेविड कुंदर उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांचा निवृत्त वेतन/ प्रॉव्हिडंट फंड/ अनुकंष

तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभा नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांच्याकडे लेखी पुराव्ह्यासह नोटीस प्राप्त - झालेपासून देवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजुन निर्णय घेणेत येईल

त्वासाठी (शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), वारस दाखला हवा असल्य

अर्जदाराचे नाव व पत्ताः ऑलन डेविड कुंदर बी/२०४, राहुल अपार्टमेन्ट, ५१, स्वामी विवेकानंद रोड, दिनांक: ०३/०९/२०२२ अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड (सीआयएन: एल १७ १२ ०एमएच १९९० पीएलसी ०५४८२८)

नोंदणीकृत कार्यालयः १४**५**/ए, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१. **दूर.:९**१–२२–४३३३७२००, फॅक्स: +९१-२२-२२८७३०२२, वेबसाईट: www.blackrosechemicals.com ई-मेल:investor@blackrosechemicals.com

३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सदस्यांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोर्ज स.१५.३०वा. व्हिडिओ कॉन्फरिन्संग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्रारे (ओएव्हीएम) कंपनी अधिनियम २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, , २०१५ नुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रव क्र.१४/२०२० दि.०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२०, ०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, ०२/२०२२ दि.५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि सेबी (यापुर आवश्यक परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. व्हीसी, ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सदस्यांना सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत समेत सहभाग होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

संबंधित परिपत्रकांच्या अनपालनानसार एजीएमच्या नोटिसच्या इलेक्टॉनिक प्रती आणि वार्षिक अहवा २०२१-२२ ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदणीकृत आहे अशा सर्व सभासदांन पाठविला जाईल. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइट www.blackrosechemicals.com क आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल क्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असतील. ई-मेल पत्ते आणि बँक खाते तपशील नोंदणी / अपडेट करण्याची पद्धत:

अ) वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण केलेले सदस्य, ज्यांनी इलेक्टॉनिक क्लिअरिंग सेवेद्रारे किंवा इत कोणत्याही माध्यमाद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचा ईमेल पत्ता आणि बँव तपशील नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. सॅटेलाइट कॉर्पोरेत सर्विसेस प्रायदेश हैं जन्म करा है. त्या स्थान अर्थ जानिया करा जानिया है. यह स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान रोड , सफे द पूलाजवळ, साकी नाका, मुंबई –४०००७२ येथे कंपनीच्या www.blackrosechemicals.com या वेबसाइटवर उपलब्ध असलेला फॉर्म आयएसआर–१ रीतसर भक्तन आणि स्वाक्षरीसह आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह सबमिट करून त्यांचे तपशीर

ब) डिमेंट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा/अद्ययावत करावा आणि त्यांच्या बँक खात्याचे तपशील डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे अपडेट करावेत ज्यांच्याकडे ते त्यांचे डिमॅट खाते(ती) ठेवतात.

ई-व्होटिंगद्वारे मत(ने) टाकण्याची आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होण्याची पद्धत: इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) द्वारे सभासत् एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाव त्यांचे मत(ले) देऊ शकतात. डिमेंट स्वरुपात, वास्तविक स्वरुपामध्ये शेअसं धारण केलेल्या सदस्यांने दूरस्थपणे मतदान करणे ('रिमोट ई-व्होटिंग') आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंद्विला नाही अश सदस्यांसाठी मतदानाची पदत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे तपशील कंपनीच्या www.blackrosechemicals.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्हीटिंगद्वारे विकासक्ष्य पुंचाल प्रशास कार्याल , राश्तिनाक चार्याल कार्याल सिप्प व्यक्ता तिमार हुन्यालाह्ना मत दिलेले नाहीत ते एजीएमामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. ई-व्होटिंग्ह्रारे मर टाकण्यासाठी आणि व्हर्च्युअल मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्सना एजीएमच्या नीटिस त् नोटिसमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची विनंती केली जाते. हींसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन क्रेडेन्शियल्स देखील वापरले जाऊ शकतात.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सुधारित आणि सेबीचे नियम ४२ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५, २०१५ चे सदस्य आणि पुनरावृत्ती शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ते गुज्वार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या उद्देशाने आणि लाभांशासाठी भागधारकांचे हक्र निश्चित करण्यासाठी बंद

संचालक मंडळाने ४ मे, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत प्रति इक्विटी शेअर रु.०.५५ पैसे अंतिम लाभांश आणि रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर रु.०.२० पैसे या एकवेळ विशेष लाभाशाची शिफारस केली आहे. रु.१/ – प्रत्येक. एजीएममध्ये सभासदांनी मंजूर केल्यास लाभांश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल ज्यांनी इलेक्टॉनिक पद्धतीने लाभांश पाप करण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत. ज्या सदस्यांन त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील.

प्राप्तिकर कायदा, १९६१ नुसार, वित्त कायदा २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, लाभांश उत्पन्न भागधारका हातात करपात्र असेल आणि कंपनीला लाभांशातून विहित दराने स्रोतावर कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. भागधारकांना अदा करणे. शेअरहोल्डस्ट्या निवासी स्थितीनुसार आणि यांनी कंपनील त्याच्या ई–मेल आयडी investor@blackrosechemicals.com वर रेकॉर्ड तारखेला म्हणजेच गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी सबमिट केलेल्या कागदपत्रांवर अवलंबून टीडीएस दर बदलू शकतात. -सभासदांना विनंती आहे की एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचाव्यात आणि

विशेष म्हणजे एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, एजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान किंवा ई-वोटिंग

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेडकरी

Perfect infra engineer s Ltd. (पूर्वीची परफेक्ट एअरकॉन इंजि.लि.) सीआयएन क्र.:एल२९१९०एमएच१९९६पीएलसी०९९५८३

र्गोदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.आर–६३७, टी.टी.सी.इंडस्ट्रियल क्षेत्र, ठाणे बेलापूर रोड, एमआयडीसी रबाळे नवी मुंबई–४०० ७०१. **दूर.:** २७६०६२६४. **ई–मेल:** nm@perfectinfra.com, **वेबसाईट: www.perfectinfra.co**r परफेक्ट इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेडच्या २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, व्हिडिओ

कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या लागू तरतुर्दीच्या अनुषंगाने, त्याखात . क्लेले नियम आणि सहवाचिता दि.०५ मे २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०. दिनांक ०८ एप्रिल

२०२० रोजी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेले दिनांक १३ एप्रिल २०२ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७ / २०२०, कंपनीची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार .. २४ सप्टेंबर २०२२ रोजी स. ११:०० वा. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रग विचारियमर्शं करण्याकरिता होणार आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताचा वार्षिट अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्वं सदस्यांना २ सप्टेंबर २०२२ रोजी पाठवले गेले आहेत ज्यांचे ईंमेल आयडी कंपनी, डिपॉझिटरी सहमार्गीकडे नोंदणीकृत होते. वर नमूद केलेल्या परिपत्रकांनुसार, कंपनीने वार्षिक अहवाल मुद्रित केलेल नाही आणि म्हणून वार्षिक अहवालाच्या हार्ड कॉपी प्रदान केल्या जाणार नाहीत.

नेश्चित तारखेनुसार म्हणजेच शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धार केरोले सदस्य इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमध्या सूचनेमध्ये नमूद केरन्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायाव एनएसडीएल एजीएमध्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून (रिमोट ई–व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सभासदांना कळविण्यात येते की

्रजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाद्वारे सामान्य आणि विशेष व्यवसार

रिमोट ई-वोटिंग बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ रोजी स.०९:०० वा. सुरू होईल

रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.०५:०० वा. समाप्त होईल

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट-ऑफ तारीख शनिवार, १७ सप्टेंबर

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि

निश्चित तारखेला म्हणजेच शनिवार, १७ सप्टेंबर २०२२ रोजी शेअर्स धारण करते, ती लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. खालील ईमेल आयडी वर विनंती पाठवणे: अ. evoting@nsdl.co.in

ब. vasanth.g@kfintech.com

दस्यांनी हे लक्षात घ्यावे की: अ. रिमोट ई–व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आ सदस्यांनी ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्यांना नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही;

एजीएममध्ये मतदान करण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंगद्वारे उपलब्ध करून दिली जाईल; एजीएमपूर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात

त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही; ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये निश्चित तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सुविधा घेण्या

जीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट https://www.perfectinfra.com/ आणि एनएसडीएल वेबसाइट www.evoling.nsdl.com वर देखील ई–व्होटिंगच्या सूचनांसह उपलब्ध आहे आणि काही शंका असल्यार सदस्य पाहू शकतात www.evoting.nsdl.com च्या मदत विभागात सदस्यांसाठी वारंबार विचारले जाणारे प्रश् एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई–व्होटिंग वापरकर्ता पस्तिका पहा किंवा कंपनीच्या अधिकत स्वाक्षरी श्रीमती

नीषा मेहता यांच्याशी ईमेल आयडीवर संपर्क साधा: cs@perfectinfra.com मीटिंगपूर्वी किंवा दरम्यान तंत्रज्ञानाच गपर करण्यासंदर्भात काही मदत असल्यास, कृपया हेल्पलाइन क्रमांक १८००२२२९९० किंवा ०२२ २४९९४५४५ वर संपर्क साधा.

otice is hereby given that Flat No 22, area adm 678 sq carpet, 2nd floor, Emmanuel Apart., Emmanuel Charg CHS Ltd, Plot No 16 - B, Wadilal Patel Road, Grant Roa Mumbai - 400007, ("Said Flat") originally owned by late Khimji Ravji Mota expired on 27.11.2008 and late Mithaba Khimji Mota expired on 15.07.2016 ("Deceased") leavin behind Chandrakant Khimji Mota & Mahendra Khimji Mota as legal heirs and representatives to the their estate. T Share Certificate No. 134 issued by society in respect of said flat is presently transferred in name of Bharti Chandrakan Mota. Agreement No bom 1666/1984 in respect of said flat ost and misplaced. Any person having claim/s of what so ev ature in respect of said Flat / said Agreement, 1666/198 ere by called upon to lodge their claim to undersigned wi ocumentary proof within 14 days from date hereof, failing which, it shall be presumed, no claim exists.

Adv AJIT M. RAJGOLE, Vishal CHS Ltd, Plot No.207/C-7, Gorai 2 Borivali West, Mumbai 400 091. M.9619391811 Date: 03.09.2022 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Please take notice that my clients (1) Mr. RAHUL JYOTINDRA KANADIA & (2) MRS. BHARTI JYOTINDRA KANADI urchased the Flat premises bearing Fla No. 102 on the First Floor of 'A' Wing STATE BANK OF INDIA EMPLOYEES RAJESH" Co-operative Housing Society Limited, situated at Harida Nagar, Shimpoli, Near Waman Ashrar Hall, Borivali (West), Mumbai 40009 nereinafter referred to as "the said fla emises").

My clients had already purchased t ove said flat premises from Mr. MILAN DURLABHDAS GOHIL by an virtue of a preement for sale entered into umbai on the 29th day of July, 202 nder joint sub-registrar Borivali-5 ocument Registration No. BRI 5/11054/2022, Date 29/07/2022 being nd Iving at CTS No. 44-B of Villag Shimpoli, Borivali Taluka Mumba suburban district and more particularl described in the "Schedule of proper

ritten hereunder n view of the above, my clients hereb gives a notice to the public at large an calls upon all or any person/s who has ar right, title, or interest in the "said Fla premises-" prejudicial to the interest of the vendor" and who have already filed ar suit, claim, dispute, petition, appeal c other like proceedings or obtained an he subject matter of the "said fla emises" or who intend to file any sucl oceedings as described above fo nforcing their right in the "said fla remises", to submit all their objection: nd claims in writing along with supportiv ocumentary proofs thereof, to th ndersigned within a period of seve days of the date of publication of thi notice, failing which "my clients" wi resume that no adverse claims of ojections concerning the "said fla remises" exist or if they do exist, the stand waived hereinafter, and in suc event "my clients" will proceed t emplete all the further proceedings ale as envisaged by both the parties. S ease do note.

Advocate Uday V. Sing Office: 2/E/3, Ashirwad Apartment Dhanjiwadi, Rani Sati Marg Malad (East), Mumbai- 400097 Date: 03/09/202

NOTICE OF DISSOLUTION OF PARTNERSHIP

PUBLIC NOTICE is hereby given that the partnership firm heretofore subsisting between Late Mahaveer Jain s/o Deoraj Jain residing at 704-B, Madhav Milan, Near St. Lawrence School, Eksar Road, Borivali (West), Mumbai, Maharashtra - 400092 and the undersigned Mr. Gyan Chand Singhvi s/o Tara Chand Singhvi residing at Plot No.18, Sector 3 Gandhidham, Kutch, Guajarat - 370201, carrying on the business of Construction Work at Mumbai under the name and style of M/s MAHAVEER CONSTRUCTIONS is automatically dissolved due to Death of Mr. Mahaveer Jain (First Partner of this Firm) with effect from the 14th day of August 2022. I am not willing to continue with this business and the said firm shall be considered as dissolved with effect from 14th August, 2022. In case any person/entity has any legal claim against the firm shall file their claim to the undersigned within a period of 10 days from the publication of this notice. After expiry of said period, none of the claims will be entertained. I will not accept any Liabilities & Responsibility of me and legal heirs of Mr. Mahaveer Jain related to the said firm after expiry of 10 days from the publication of this Mr. Gyan Chand Singhvi

(Partner of Mahaveer Constructions Plot No.18, Sector 3, Gandhidham Kutch 370201 Contact Number: +91- 9824286229

ESAAR

Essar India Limited CIN: L67120MH1951PLC222871

Regd Office: Shop No. 06, Prathamesh Avenue, Datta Mandir Road, Malad East, Mumbai 400 097 | **Contact**: 022-40676000 Email: esaarindialtd@gmail.com | Website: www.esaar.in

ADDENDUM TO THE NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE OF THE COMPANY

In continuation with the notice published on August 25, 2022; we hereby intimate revised date of 70th Annual General Meeting ("AGM / Meeting") of the members of M/s. Esaar India Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, September 29, 2022 at 02.00 PM (IST) through hybrid mode i.e Physical as well as Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of

The AGM of the Members of the Company will be held through Hybrid mode i.e Physical as well as Video Conference ("VC") / Other Audio Visual Means

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent only by electronic means to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. The said Notice and the Annual Report will also be available on the Company's website i.e. www.esaar.in and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") as well as e-voting system during the AGM ("e-voting") to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. The detailed procedure for remote e-voting / e-voting and login details for evoting will be provided in the Notice of the AGM.

Members holding shares in physical mode or who have not registered their email address with the Company / Depository are requested to register the same with the Company or RTA by sending email at <u>esaarindialtd@gmail.com</u> or <u>support@purvashare.com</u> respectively. The Company has fixed Thursday, September 22, 2022 as the "Record

Date" for the purpose of Annual General Meeting.

This Notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company.

For Esaar India Limited

Place: Mumbai Disha Shah Date: September 02, 2022 Company Secretary & Compliance Officer

कि प्रास्तीय स्टेट बेंक आरएसीपीसी मुंबई दक्षिण, १ला मजला, बोल्टास हाऊस-ए, इ. आंबेडकर रोड, चिंचपोकळी पुर्व, मुंबई-४०००३३. आरएसीपीसी मुंबई दक्षिण, १ला मजला, वोल्टास हाऊस-ए, द्र::२३७०७५१०/१५/१६

मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे

अ.	कर्जदाराचे	सूचनेची तारीख	कर्ज थकबाकी	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन				
豖.	नाव व पत्ता	१३(२) अन्वये		~				
8	कर्जदार: श्री. प्रभंजन कुमार- १).जी/१०३, तळमजला, रो हाउस, से-१२, नेमिश हॉस्पिटलच्या मागे, खारघर, रायगड- ४१०-२१० २) फ्लॅटक्र. ३०३, तिसरा मजला, ए विंग, एव्हरग्लेड्स-२. महावीर युनिव्हर्सल कॉम्प्लेक्स, पास्तळ, पालघर- ४०१५०१ ३). द्वारा- डेटा लिक कन्सल्टन्सी १, शद्धा भवन, विष्णूनगर, नीपाडा, ठाणे पश्चिम-४००६०२.	३०.०७.२०२२ २४.०६.२०२१ रोजी एनपीए	२९.०७.२०२२ रोजी रू.३९,७१,३९२/-	फ्लॅट क्र. ३०३, तिसर्यां मजल्यावरील विग ए ५३५, ९६ चीरस फूट चर्ट्ड क्षेत्र म्हर्णाच ४९.८४ चौरस मीटर चर्ट्ड क्षेत्रमळ्, (बाल्कनीसह) एव्हरप्लेड्स खख नावाच्या इमारतीत महावीर युनिव्हर्सल नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये, पात्कास्तल गावात वसलेले आहे., जिल्हा पालाय, जिम्नीवर आधारित सव्हें क्रमांक ५९/ १/अ, ५९/१/बी, ५९/१/सी/१, ५२/१/ डी, ५९/१/ई/१, ६२/१/९ आणि ६४.				
2	सी. कांचन किरण शेजवळ - १). छ. ग. वानखेडे सर कक्ष, महात्मा फुले कांलगी, प्रामणित शाळेजवळ, शी नाना झामुंजी, तक्षशिला ग्राप्राणात शाळेजवळ, शी नाना झामुंजी, तक्षशिला ग्राप्राण्डा, उल्हासनगर, ठाणे - ४२१००४. २) द्वारा-सखीग्राम उद्योग, तुकानक्र. ३, बँर्सेंक क्र. ६२६, असरधाम चौकाजवळ, खेमाणी रोड, उल्हासनगर, ठाणे - ४४१००२. ३). कुमार चाळ, गौबाई पाडा, शांतीनगर, उल्हासनगर, ठाणे - ४२१००२. ४). एलंट क्र. २०३, तुसरा मजला, सी विंग, अविका इस्टेंट फेज ख, मॉन्टे ब्लॉक, एससार पेट्रोल पंपाजवळ, वाडा रोड, बोरपाडा, भिवंडी, ठाणे - ४२१३०२	२९.०६.२०२२ २६.०६.२०२२ रोजी एनपीए	२८.०६.२०२२ रोजी ₹.१३,५४,५१५/-	फ्लंट क्रमांक २०३, दुसरा मजला, सी विंग, एस. क्रमांक १९/१, एस. क्रमांक १४, एच क्रमांक १ पीटी, एस. क्रमांक १५, एच नं. १, एस. क्रमांक २२, एच . क्रमांक १ ते ७ आणि इतर, अविका इस्टेट फेज १, मॉन्टे ब्लॅंक, वाडा रोड, एस्सार पेट्रोल पंपाजवळ, बोरपाडा, ता भिवंडी, जिल्हा - ठाणे - ४२१३०२.				

कर्जदारास याद्वारे सूचित केले जाते की, बँकेचे अधिकृत अधिकारी, सरफायसी कायद्याच्या तरतुदीनुसार, ताबा घेतील आणि नंत वर नमूद केल्याप्रमाणे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा/सुरक्षित मालमत्तेचा लिलाव करतील जर कर्जदाराने या सूचनेच्या प्रकाशनाच्य तारखेपासन ६० दिवसांच्या आत वर नमद केलेली रक्कम भरली नाही. सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत कर्जदाराला बँकेची लेखी संमती न घेता वर नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा हस्तांतरित करण्यास मनाई आहे. ही सार्वजनिक सूचना सरफायसी कायेंदा, २००२ च्या १३(२) अंतर्गत सूचना म्हणून मानली जाईल. **कर्जदाराला १३(२) अंतर्गत** जाुरी केलेली मूळ सूचना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खाली स्वाक्षरी केलेल्यांकडून जमा करण्याचा सल्ला दिला जातो ठिकाण: मुंबई प्राधिकत अधिकारी

दिनांक: ०२.०९.२०२२ स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता

Baroda

BNP PARIBAS MUTUAL FUND **Investment Manager:** Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)

Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.

Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed **Thursday, September 08, 2022^** as the Record Date:

	Name of the Scheme	Name of Plans/Options	September 01, 2022 (face value per unit of ₹10/-)	per unit#* (in ₹)
	Baroda BNP Paribas Arbitrage Fund	Direct Plan - IDCW Option	10.7812	0.03
		Direct Plan - Monthly IDCW Option	10.3783	0.03

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited)

(Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Date: September 02, 2022

ठेकाण: मुंबई गरीख: ३ सप्टेंबर २०२२

जाईल आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील दाखल केला जाईल.

दिनांक: २ सप्टेंबर २०२२